



May 13, 2021

**National Stock Exchange of India Limited
“Exchange Plaza”
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051**

**BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Fort
Mumbai 400 001**

Symbol: GRINDWELL

Scrip Code No. 506076

Dear Sirs,

Sub: Reminder Letter to shareholders - Unclaimed Dividend- for the financial year 2013-14

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- Copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshdeep (Marathi),
- Copy of reminder letter to shareholders.

The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Authority. This is pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Grindwell Norton Limited**

**K. Visweswaran
Company Secretary**

Encl: As above.

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर

अति अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सूचना
संख्या - RDD/SD/DEOGHAR/10/RE/2021-22

1. कार्य की विस्तृत विवरणी:

क्र.सं.	कार्य का नाम	प्राकृतिक राशि	अग्रघन की राशि	परिमाण विपन्न का मूल्य	कार्य पूर्ण करने की अवधि
1	देवघर जिला के सारठ प्रखंड अन्तर्गत प्रखंड विकास पदाधिकारी -सह-अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखंड परिसर का विकास एवं विविध कार्य।	4,64,68,500.00	9,29,400.00	10,000.00	12 माह

- वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि - 18.05.2021
- ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय - 24.05.2021 अपराह्न 5:00 बजे तक
- कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर / मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, एफओ एफओ पीओ भवन, धुर्वा, राँची में निविदा शुल्क, अग्रघन की राशि, Bank Credit Certificate एवं Affidavit जमा करने की तिथि एवं समय 25.05.2021 अपराह्न 05:00 बजे तक
- निविदा खोलने का स्थान - मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, एफओ एफओ पीओ भवन, धुर्वा, राँची, निविदा खोलने की तिथि एवं समय - 27.05.2021 अपराह्न 2:00 बजे
- निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :- कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर।
- ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं- 8709623131 (संबंधित कार्यपालक अभियंता का दूरभाष नम्बर)
- निविदा शुल्क राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निर्गत ड्राफ्ट या बैंकर्स चेक जो कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर के पदनाम से देय हो देना होगा।
- विस्तृत जानकारी के लिये वेबसाइट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यपालक की सूचना पृष्ठ पर देखा जा सकता है।

PR 246476 Deoghar(21-22).D

कार्यपालक अभियंता
ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर

NOTICE

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company at its Registered Office the holder of the said securities/ applicant has applied to the company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Folio No.	Name of holder And jt. Holder	Kind of Securities and face value	No. of securities	Distinctive Nos.
S1J0023904 S1J0023904	Jayantilal O Kanabar Indira Jayantilal Kanabar	Equity Shares 10/-	10 shares 10 shares 20 shares	30119321-30119330 173471281-173471290 248071097-248071116
S1J0031865 S1J0031865	Jayantilal O Kanabar Narmada Odhavji Kanabar	Equity Shares 10/-	10 shares 10 shares 01 shares 08 shares 14 shares	31154141-31154150 31154151-31154160 33532273-33532273 248454982-248454989 375358545-375358558
S1J0031656 S1J0031656	Jayantilal O Kanabar Kaushal J Kanabar	Equity Shares 10/-	17 shares 41 shares	335321871-335321887 248447849-248447889
S1J0031657 S1J0031657	Indira Jayantilal Kanabar Jayantilal Odhavji Kanabar	Equity Share 10/-	17 shares 40 shares	335321888 - 335321904 248447940 - 248447979
S110006256 S110006256	Indira Jayantilal Kanabar Jayantilal Odhavji Kanabar	Equity Share 10/-	10 shares 04 shares	27146741-27146750 245565747-245565750

Place: Mumbai
Date: 13/5/2021

Indira Jayantilal Kanabar
(Name of Applicant)

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act), read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules), in exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL, HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-

Name of the Borrower(s)/ Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Atul Kumar Dhirajal Sagar, Mr. Chandresh Dhirajal Sagar, Mrs. Devyani Dhirajal Sagar, Mrs. Nimisha Sagar, Udaan Creative Solutions Pvt Ltd, Mr. Vivek Sagar (Prospect No. 878861)	10 - May - 2021 Rs - 2,21,80,381.00/- (Rupees Two Crore Twenty One Lakh Eighty Thousand Three Hundred Eighty One Only)	All that piece and parcel of the property being : Flat No.1909 And 1910, Tower B Omkar Alta Monte, Kokani Pada, Kurar Village W E Highway Malad(East), Mumbai Maharashtra, India

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers.

For further details please contact to Authorised Officer at Branch Office : IIFL HFL, Tara Chambers, 6th & 7th Floor, Maharashtra Lane, Off L T Road, Borivali(West), Mumbai-400092/or Corporate Office : IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-V Gurgaon, Haryana.

Place: Mumbai Date: 13.05.2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

Mahindra EPC

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

(Formerly known as EPC INDUSTRIE LIMITED)

Registered Office : Plot No. H - 109, MIDC, AMBAD, NASHIK - 422 010.

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com, CIN No-L25200MH1981PLC025731

Tel: 91 253 2381081/82, Fax: 91 253 2382975

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Year Ended			Quarter Ended		Year Ended		
		31-Mar-2021	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income	7,255.90	8,097.91	8,331.02	25,730.90	28,528.57	7,255.90	8,097.91	8,331.02	25,730.90	28,528.57
2	Net Profit for the period before Tax	559.55	956.77	1,288.37	2,530.61	3,240.00	562.16	962.39	1,288.03	2,507.31	3,215.33
3	Net Profit for the period after Tax	404.28	764.89	957.37	1,919.46	2,328.65	406.89	770.51	957.03	1,896.16	2,303.98
4	Total Comprehensive Income for the period	389.75	759.09	966.04	1,901.52	2,328.29	392.36	764.71	965.70	1,878.22	2,303.62
5	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	2,784.15	2,778.37	2,778.37	2,784.15	2,778.37	2,784.15	2,778.37	2,778.37	2,784.15	2,778.37
6	Reserves as per Balance Sheet of previous accounting year	-	-	-	15,887.23	14,288.40	-	-	-	15,824.30	14,248.77
7	Earnings per share of Rs.10/- each*										
	Basic	1.45*	2.75*	3.45*	6.89*	8.38*	1.46*	2.77*	3.44*	6.81*	8.29*
	Diluted	1.45*	2.74*	3.43*	6.86*	8.35*	1.45*	2.76*	3.43*	6.78*	8.26*

* Earnings per share for the interim period is not annualised.

Notes :

- The above unaudited standalone and consolidated financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 11, 2021.
- The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website <https://www.bseindia.com>, <https://www.nseindia.com> and on the Company's website www.mahindrairrigation.com.

For and on behalf of Board of Directors

Ashok Sharma
Managing Director

Place : Nashik
Date : May 11, 2021



SONATA SOFTWARE LIMITED
CIN: L72200MH1994PLC082110
Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.
Corporate Office: 1/4, A.P.S Trust Building, Bull Temple Road, N.R. Colony, Bangalore - 560 004.

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2021

(₹ in lakhs)

Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
	(Refer Note 3)	Unaudited	(Refer Note 3)	Audited	Audited	(Refer Note 3)	Unaudited	(Refer Note 3)	Audited	Audited
Total income from operations	19,703	19,308	22,178	78,141	87,684	107,571	139,616	92,868	422,808	374,326
Net profit / (loss) for the period before tax	5,231	8,369	8,862	25,029	26,875	10,907	9,963	8,243	35,214	37,949
Net profit / (loss) for the period after tax attributable to:										
Owners of the parent	3,915	5,430	7,908	17,903	21,126	8,306	5,379	6,179	24,396	27,693
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:										
Owners of the parent	2,941	5,999	6,147	19,830	17,722	7,392	6,721	4,578	27,785	24,726
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	51,913	36,289	36,289	51,913	36,289	89,508	65,928	65,928	89,508	65,928
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039
Earnings per equity share (of ₹ 1/- each)										
Basic :	3.77	5.23	7.61	17.23	20.33	7.99	5.18	5.95	23.48	26.66
Diluted :	3.77	5.22	7.61	17.23	20.33	7.99	5.18	5.95	23.48	26.66

Notes:

- The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter and year ended March 31, 2021.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on Company's website at www.sonata-software.com.
- The figures for the quarter ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures arrived at based on audited results of the full financial year and published year-to-date unaudited figures for the nine months ended December 31, 2020 and December 31, 2019 respectively.
- The Board of Directors recommended a final dividend of ₹ 10/- (1000% on par value of ₹ 1/-) per equity share for the financial year ended March 31, 2021. The payment is subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 12, 2021.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

P SRIKAR REDDY
MANAGING DIRECTOR & CHIEF EXECUTIVE OFFICER

Bengaluru
May 12, 2021



NORTON GRINDWELL NORTON LTD.

Regd. Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (E), Mumbai 400 059

Tel.: 022 4021 2121 * Fax: 022 4021 2102 * Email: Sharecmpt.GNO@saint-gobain.com
* Website: www.grindwellnorton.com * CIN: L26593MH1950PLC008163

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

The Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs and subsequent amendments as may be applicable from time to time. The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account.

Individual communication is being sent to the registered address of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF. The complete details of these shareholders are being uploaded on the Company's website www.grindwellnorton.co.in.

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by August 12, 2021, necessary steps, will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF without further notice in the following manner:

In case the shares are held, In physical form, new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

In demat form, the Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of shares lying in the demat account in favour of IEPF Authority.

The shareholders may note that in the event of a transfer of shares and the unclaimed dividend to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website, www.iepf.gov.in, and sending a physical copy of the same duly signed to the Company at its Registered Office along with requisite documents mentioned in Form IEPF-5.

The shareholder may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website, www.grindwellnorton.co.in, shall be treated as an adequate notice in respect of the issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholder have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrars and Transfer Agents, TSR Darashaw Consultants Private Limited, Unit: Grindwell Norton Limited, C-101, 1st Floor, 247, Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel No.: 91 22 6656 8484, Fax No.: 91 22 6656 8494, Email id: csq-unit@tclindia.co.in

Place: Mumbai
Date: May 12, 2021

K. Visweswaran
Company Secretary



रत्नागिरीत करोना चाचणी पथक आपल्या दारी उपक्रम

रत्नागिरी, दि. १२ (हिंदुस्थान समाचार) : रत्नागिरी शहरात करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन वाढता प्रारंभिक रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शहरात फिरते करोना चाचणी पथक सुरू करण्यात आले आहे.

दररोज शहराच्या विविध भागात हे पथक चाचण्या करणार आहे. करोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने रत्नागिरी पालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'फिरते करोना चाचणी पथक आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागाला एका विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दिवशी फिरत्या पथकाद्वारे करोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. करोना प्रारंभिक रूग्णांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होऊन योग्य उपचारांमुळे संभाव्य जीवितहानी टळू शकेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

संशयित किंवा सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी आपल्या जवळच्या ठिकाणी फिरत्या चाचणी पथकाद्वारे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नागरिकांनी तपासणी पथकाच्या ठिकाणी करोनाविषयक नियमावलीचे पालन करून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तपासणी करून घ्यावी. पथकाची ठिकाणे अशी सोमवार - अ. के. देसाई हायस्कूल, माळनाका. मंगळवार - धनंजय कीर

सभागृह, पालिका कर्मचारी शुकवार पालिका शाळा क्र. ८, भैरी मंदिरजवळ. शनिवार - भागेश्वर विद्यामंदिर, किल्ला, रत्नागिरी. गुरुवार - पालिका शाळा क्र. १. रविवारी पालिका शाळा क्र. ३, चवई वठार.

रेमिडीयम लाईफकेअर लिमिटेड

(प्राचीन रॉकेटी एक्सपोर्ट्स लिमिटेड)
नोंदणीकृत कार्यालय: ६०५, हाईड पार्क, साकिगिरी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००२२.
दूर.क्र.:०२२-२८५०५००५; ई-मेल:info@remediumlifecare.com.
सीआयएन: एल२६५२२एमएच१९८पीएलसी३४३८०५

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले तिमाही
३१.०३.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०

वर्षातील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५५५५.६८	९०३३.५९	७४.४०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक बाबपूर्व)	४५७५	६५२९	३२९०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	४५७५	६५२९	३२९०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२८५२	४८०४	२३७६
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता एकात्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	०	०	०
समभागा भांडवल	०	३६००	०
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वाजून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित तालेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	२५७७	२५७७	-२४६३
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अर्थव्यवस्था व चढतीत कार्यचलनाकरिता)			
१. मूळ	०.७९	१.३३	०.६६
२. सौमिकृत	०.७९	१.३३	०.६६

टीप:

- सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसाठी सादर करण्यात आलेली ३५ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे निष्पत्ती नमुन्यातील उतरात आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- राखीव वित्तीय निष्कर्षाई हे कंपनी कायदा २०१३ च्या कसम १३३ सहाचितीत त्यातील नियमांतर्गत आणि भारतीय सर्वसाधारणपणे स्वीकृत इतर लेखाप्रमाणानुसार सुचित झालेल्या मध्ये विहित शिफारस व प्रमाणानुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने
रेमिडीयम लाईफकेअर लिमिटेडकरिता
सही/-
सिद्धार्थ शाह
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:०१३४३२२२

ठिकाण: मुंबई
दिनांक: १२.०५.२०२१

सिडको

गहरीचे शिल्पकार

बोली निमंत्रण सूचना (२रे आवाहन)

कळंबोली, नवी मुंबई येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात कोविड आरोग्य केंद्र येथे आतील संवादाकरिता इंटरकॉम प्रणालीची तरतुद, स्थापना, चाचणी व कार्यान्वयन (२रे आवाहन)

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद कामासाठी समान स्वरुपाचे कार्य पूर्णतेचा अनुभव असणारे आणि अनिवार्य पात्रता अर्हता पूर्ण करणाऱ्या अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेमार्फत ऑनलाईन बाबंद बोली मागवित आहेत.

१. कामाचे नाव: कळंबोली, नवी मुंबई येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात कोविड आरोग्य केंद्र येथे आतील संवादाकरिता इंटरकॉम प्रणालीची तरतुद, स्थापना, चाचणी व कार्यान्वयन (२रे आवाहन).

२. सी.ए.क्र.: सिडको / एसई(टेलिकॉम)/२०२१-२२/०५, ३. पुर्वता कालावधी: ३० (तीस) दिवस (पावसाळ्यासह), ४. निविदा प्रक्रिया शुल्क: रु.५९०.०० (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-परतावा).

समान कार्य व्याख्या: समान स्वरुपाचे कार्य अर्थात आयसोलेशन बेड्स, नॉन-इन्व्हेसीव्हे व्हेन्टीलेटर्स (ऑक्सिजन बेड्स) व आयसीयु युनिट्स सारखे रुग्णालय आवश्यकतेनुसार आधुनिक सुविधा असणारे तात्पुरते किंवा अर्ध-स्थायी कोविड आरोग्य केंद्र/कोविड रुग्णालयकरिता इतर कामांसंदर्भात इंटरकॉम प्रणालीची तरतुद, स्थापना, चाचणी व कार्यान्वयनाचे कार्य आणि अन्य इतर सुविधा जसे वातानुकूलिकरण, सीसीटीव्ही व सर्व्हलन्स प्रणाली, पी.ए. प्रणाली, पर्यवेक्षण प्रणाली, अभिशमन प्रणाली इत्यादी कार्य निष्पादानत अनुभव असावा.

बोली कार्यक्रम <https://mahatenders.gov.in> या अधिकृत वेबसाइटवर १७.०५.२०२१ रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

अधिकृत अभियंता (टेलिकॉम)
सिडको लिमिटेड
सिडको/असई/०५/२०२१-२२

CIN - U99999 MH 1970 SGC-014574
www.cidco.maharashtra.gov.in

बीएसएफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: दी कॅम्पिल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक, चांद्र कुर्ला कॉम्प्लेक्स, चांद्र (पूर्व), मुंबई-४०००५१, भारत. दूर.:०२२-६२७८५६००

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

संपलेले ३ महिने	संपलेले मागील ३ महिने	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेल्या चातु वर्षात संपलेल्या वर्षात तारीख आखडे	संपलेले मागील वर्ष
३१.०३.२०२१	३१.३.२०२०	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०

वर्षातील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२८०९.८०	२५९२७.२	१९०४५.६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक बाबपूर्व)	१७६.९	१९६५.७	३७७.६
अपवाददात्मक बाब	(२१५.२)	-	(३.०)
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व, अपवाददात्मक बाबानंतर)	१४९०.९	१९६५.७	३७४.६
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवाददात्मक बाबानंतर)	५५८.९	१९६९.५	४७७.४
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकात्रित नफा/(तोटा) व इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	५८५.७	१९४७.९	३६०.३
समभागा भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४२२.९	४२२.९	४२२.९
राखीव (मागील वर्षाच्या तालेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाजून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (इंपीएस)			
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीखकरिता कालावधासाठी अपवाददात्मक बाबानंतर मूळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१२.९	२६.६	१०.३
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीखकरिता कालावधासाठी अपवाददात्मक बाबपूर्व मूळ व सौमिकृत इंपीएस (वार्षिकीकरण नाही) (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	१६.९	२६.६	१०.४

टीप :
१. सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसाठी सादर करण्यात आलेली त्रैमासिक/ वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.basf.com व वेबसाइटवर इन्वेस्टर्स सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे.

२. दिनांक ११ मे, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर ५.०% चे अंतिम लाभांश अतिरिक्त ५.०% विशेष लाभांश (एकूण लाभांश १०.०%) देण्याची शिफारस केलेली आहे.

३. बीएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) करिता ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षित पुनर्विचिंतन करण्यात आले आणि तदनंतर ११ मे, २०२१ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य करण्यात आले. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक वित्तीय निष्कर्षांवर अपात्र लेखा मग दिलेले आहे. लेखा अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आला आणि कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सीआयएन: एल३३११२एमएच१९४३एमएलसी०३३५२१
मुंबई ११ मे, २०२१

PUBLIC NOTICE

Mr. Sanatkumar Narayandas Asher was the owner and well and sufficiently entitled to the Flat No. 301, 3rd Floor, "A" Wing in the building known as "Raj Shivam Co-operative Housing Society", situated at Shiv Vasthi Road, Dahisar East, Mumbai-400068 (said Flat). Mr. Sanatkumar Narayandas Asher expired intestate at Mumbai on 07/04/2011, leaving behind him his only legal heirs i.e. his sons Mr. Nirav Sanatkumar Asher & Mr. Yogesh Sanatkumar Asher. His wife Ms. Bharti Sanatkumar Asher predeceased him, on 23/08/2004 at Mumbai. Vide Agreement for Sale dated 20/05/2015 executed and registered between Mr. Nirav Sanatkumar Asher & Mr. Yogesh Sanatkumar Asher (The Transferees therein) AND Mr. Vikrant B. Singh & Mrs. Jadvanti B. Singh (The Transferees therein), the transferees therein sold, transferred and conveyed the said Flat in favour of the transferees therein. Thus, Mr. Vikrant B. Singh and Mrs. Jadvanti B. Singh (Owners) are now the joint owners and well and sufficiently entitled and in peaceful possession of the said Flat.

The undersigned advocate hereby invites claims or objections from claimant/s or objector/s, if any, in respect to the right, title and interest in the said flat, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of documentary proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the Owners will be free to deal with the said flat, as they may desire.

Adv. Smriti Rasal
501, Park Unions CHSL,
Near Shakti Nagar,
Dahisar (E), Mumbai 400068.
Place : Mumbai
Date : 13.05.2021

मंगल क्रेडिट अँड फीनकोर्प लिमिटेड

सीआयएन: एल६५२२एमएच१९६५पीएलसी१२२२०
नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोड्स कॉर्पोरट पार्क, परियोजना हुगली महामार्ग, गोवाय (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४२७६१३००.
ई-मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाइट:www.mangalfincorp.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहाचितीत नियम १७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १९ मे, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

मंगल क्रेडिट अँड फीनकोर्प लिमिटेडकरिता
सही / -
मेघराज जैन
व्यवस्थापकीय संचालक
(डीआयएन:०१३११०४१)

दिनांक: १९ मे, २०२१
ठिकाण: मुंबई

NORTON ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिहंस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, माळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५५. दूर.:०२२-४०२१२२२२.
फॅक्स:०२२-४०२१२२२०२. ई-मेल:sharecpnt.GNO@saint-gobain.com, वेबसाइट:www.grindwelnorton.co.in

सीआयएन: एल२६५२३एमएच२१५०पीएलसी००१६३

सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ सहाचितीत सहाकर मंत्रालयाद्वारे सुचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) आणि वेळेवेळी न्याय असलेले अन्य युरक पत्रांच्या तरतुदीनुसार सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. इतर प्रकरणांसह नमुद तरतुदीनुसार लाभांश जे मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही यासंदर्भातील सर्व समभाग आयईपीएफ खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र आहेत.

कंपनीकडून ७ सलग वर्षाकरिता दावा न करण्यात आलेले लाभांश आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. सदर भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.grindwelnorton.co.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

संबंधित भागधारकांनी १२ ऑगस्ट, २०२१ पर्यंत दावा न केल्यास त्यांचे लाभांश खालील प्रकारे पुढील कोमतीही सूचना न देता आयईपीएफकडे संबंधित भागधारकाद्वारे धारण शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

जर वास्तविक स्वस्थता भागधारणा असल्यास नवे भागप्रमाणपत्र वितरित केले जाईल आणि आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करून आयईपीएफच्या नावे हस्तांतर केले जातील. भागधारकांच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि व्यवहार योग्य नसेल.

डिमेंट स्वस्थता भागधारणा असल्यास आयईपीएफ प्राधिकरणाला नवे डिमेंट खात्यात शेअर्स हस्तांतरणासाठी कोर्पोरट कारवायामार्फत उद्देशावना सुचित करेल.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे दावा न केलेले लाभांश व शेअर्स हस्तांतरित करण्यात येतील भागधारकांना www.iepf.gov.in वेबसाइटवर उपलब्ध असलेले आयईपीएफ-५ या विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफकडून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि त्यांनी नमुना आयईपीएफ-५ मध्ये नमुद आवश्यक दस्तावेजांसह कंपनीला त्यांचे नोंदणीकृत कार्यालयात स्वाक्षरी केलेले वास्तविक पत्र पाठवावेत.

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, संबंधित भागधारकांचे कंपनीद्वारे उपलब्ध केलेले दावा नसलेले लाभांश व शेअर्सचे तपशील कंपनीच्या www.grindwelnorton.co.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि ते निमानुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर उद्देशाकरिता कंपनीद्वारे नविन भागप्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजवण्यात यावी. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश व समभागासंदर्भात कंपनीवर कोमताही दावा सांगता येणार नाही.

जर संबंधित भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी टीएसआर दारास कॉन्सल्टंट प्राक्टिसट लिमिटेड, युनिट: ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड, सी-२०१, १ला मजला, २४ फा, पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोली (प.), मुंबई-४०००८३, दूर.:९१-२२-६६५६४८४८, फॅक्स:९१-२२-६६५६४८४४, ई-मेल: csq-unit@tclplindia.co.in

ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता
के. व्हिजेसन
कंपनी सचिव

दिनांक: १२ मे, २०२०
ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public en masse by our client, MR. RAMNIK JADAVJI SAVLA, that our client is owner of the Shop No.05, Building No. B-26-27, Sector-V, Bhagwan Shantinagar CHS Ltd, Mira Road East, Thane: 401 107 (hereinafter referred to as the "Said Shop"). Our client had Purchased the said Shop from Mr. Nandu Meghji Ratanshi & Mr. Nandu Vasantlal Meghji, vide Agreement for Sale dated 27.07.1994, bearing registration No.TNN-10-10650-2008. And whereas Mr. Nandu Meghji Ratanshi & Mr. Nandu Vasantlal Meghji had purchased the said Shop from Mrs. Jasumati Kantilal Patel, Mr. Shirish K. Patel, Mr. Kirti V. Patel & Mrs. Anjana K. Patel; vide Agreement for Sale dated 07.01.1992. Whereas Mr. Nandu Meghji Ratanshi & Mr. Nandu Vasantlal Meghji had purchased the said Shop from Mrs. Jasumati Kantilal Patel, Mr. Shirish K. Patel, Mr. Kirti V. Patel & Mrs. Anjana K. Patel had purchased the said Shop from Mr. Shivram Krishna Shetty & Mrs. Pramoda Shivram Shetty, vide Agreement for Sale dated 23.03.1988. And Whereas, Mr. Shivram Krishna Shetty & Mrs. Pramoda Shivram Shetty had purchased the said Shop from M/s. Shantistar Builders, vide Agreement for Sale dated 18.07.1985. Our client has lost the chain Agreement for Sale along with Registration Receipt viz. Agreement for Sale dated 18.07.1985, executed between Mrs. Shantistar Builders and Mr. Shivram Krishna Shetty & Mrs. Pramoda Shivram Shetty, Our client has lodged a N.C. Report bearing Lost Report No.2822-2021 before Mira Road Police Station dated 09.04.2021. Our client through this Publication, hereby called upon the public en masse that if any person/s have found and are in possession of the aforesaid Chain Agreement, then is such case kindly return the same at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Our client further through this Publication, hereby called upon the Public en masse that any claim/s or right, title, interest in respect of the said Shop and/or shares or any part or portion thereof by way of and based on the aforesaid Lost Agreement for Sale, shall be treated as waived and/or abandoned or not binding on our client.

Dated This 13th Day of May, 2021.
Sd/-
(Sanjeev Mishra)
Advocate High Court, Mumbai
Office No. C-7, Rashmi Drashant CHSL, Mangal Nagar, Near GCC Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. PRAKASH HARRIRAM AHUJA who is the owner of Flat No. 3, GROUND Floor, A wing, RAHUL PARK B CO-OP HSG. SOC. LTD., Rahul Park, Near Jessal Park, Bhayandar (East), Tal & Dist- Thane: 401105, and now he is selling the above said flat to any interested Purchaser or Buyer. MRS. RAHUL CONSTRUCTION CO. had sold the said flat to MRS. JYOTI PRAKASH AHUJA by Agreement for sale dated 15.05.1990. MRS. JYOTI PRAKASH AHUJA expired on 17.03.2010 at Bhayandar (E). After the death of the deceased, the society has transferred the said flat in the name of her husband MR. PRAKASH HARRIRAM AHUJA in Share Certificate on 01.06.2014. Thereafter, he became the single owner of the flat premises. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to be understood within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

R.L. Mishra
Date : - 13/04/2021
Advocate High Court
Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, श्री. रामसाहेब निरामाजी सुर्वशी यांना खाडगदारे वितरित भाटपत्र/प्रस्ताव प्रथे हे मागे आणिले आहेत वित्तीय निष्पत्ती सुधार पायाकडून संश्लेषित बोली क्र.सी-२५, चाचणी(१) इतरांसारखे को-ऑप. शीम्येस सोसायटी लि., प्लॉट क्र.१२२, आरामसी-१३, सेक्टर १, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६३, वेबसाईट २५. सी.सी., नाव कांदिवली, नालासा गावठाव या जागेबाबतचे हेतू हे हस्तगत आहे. यासंदर्भात दिनांक ०५.०५.२०२१ रोजी लागू तक्रार क्र.१००५/२०२१ नोंद घ्याव्यात आलेली आहे.

जर कोणा व्यक्तीस हे साधक्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा वित्त किंवा आलेख असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकडे अर्ज, उमेद शही, जागवत नसा खेळी क्र. ४३, प्लॉट क्र. २५३, आमचण कोहेरीमोती, सेक्टर क्र. २, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६३, दूर.: ९८२२२३०५५ येथे सूचना प्रकाशन ताखेपुढील १५ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, खाडग वाटपत्र/प्रस्ताव पत्र व पासबुक हे हस्तगत आहे आणि त्याकरिता त्यांचे आलेख त्याच केले जातील.

श्री. उमेद शही, जागवत वकील उच्च न्यायालय
ठिकाण: मुंबई
दिनांक: १३.०५.२०२१

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसद्वारे सर्व लोकांस कळविण्यात येते की, आमचे अंश (१) सी. शेंफली पराग सोमपूर (अंश २) सी. लिंसेरा प्रमोद सोमपूर हे सर्वद्विनांक क्र. ए/००३, लॉड मजला, श्री प्रिया विल्लोयिंग नं. ३२ को. ऑ. शी. सो. लि., श्रीप्रिया कॉम्प्लेक्स, निळेंमारे, नालासापोरा (पश्चिम), ता. चवई, जि. पालघर, चे मालक असून सदर सर्वद्विनांक विल्लेर मे.सिल्वर लँड डेव्हलपमेंट कोर्पोरेशन व श्री प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट अँड कन्सुल्टिंग प्रा. लि., आणि श्रीमती. काशमिरीा जगदीश दलाल यांच्यामधील दिनांक १८/०६/१९९२ रोजीचा मुळ विक्री करारनामा गहाळ झाला आहे. ज्याची तक्रार नालासापोरा पोलीस ठाणे येथे दिनांक १२/०५/२०२१ रोजी दाखल करण्यात आली आहे, तिचा प्रॉ. वि. रजि. क्र. ५०५/२०२१ असा आहे.

सर्वोत्तम मुळ विक्री करारनामा कोणाला सापडल्यास किंवा सदर मिळकती संबंधी कोणताही कोणताही विक्री, कुठ्ठार, कब्जा, गहाण, दाव, बंधीस, करार, भुक्ती, वॉट्ट देवदार वा अन्य कोणताही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणासाठी कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येऊन आमचे अधिकारी सदर मिळकतीसंबंधीचे पुढील व्यवहार पूर्ण केले जातील याची नोंद घ्यावी.

सही/-
अॅड. निरिगंधा जवंत पर्वव.
पता : ए/०१२, काशी कृपा को. ऑ. शी. सो. लि., दिवक मंडीकड जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासापोरा (प) - ४०१२०३.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, आम्ही, सौरभ शर्मा व तमना खन्ना शर्मा हे सुमीत अपार्टमेंट्स, रॉयल ग्राम, आर्जे कॅम्पिनी, गोवाय (पूर्व), मुंबई-४०००६५ या सोसायटीचे सदस्य आहोत आणि फर्ट क्र.१२२ व १२३, सोसायटीच्या इमारतीमधील १ला मजला आणि भागप्रमाणपत्र क्र.१२२ व १२३ चे मालक आहोत. वर नमुद मुळ भागप्रमाणपत्र आमच्याकडून हस्तगत/गहाळ झाले असल्याने आम्ही सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस, बँकेस किंवा संस्थेस सदर मालकना किंवा भागवार भाडेपट्टा, तारण, विक्री, बंधीस, मालकी हक्क, न्यास, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा व्यक्तिशः किंवा लेखी स्वरुपात वर नमुद केल्यास पत्त्यावर सदर सूचना ताखेपुढील १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा अवैध आहोत म्हणून समजले जाईल.

दिनांक: १३.०५.२०२१ ठिकाण: मुंबई (सौरभ शर्मा आणि तमना खन्ना शर्मा)

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

(CIN: L45202MH1949PLC007048)
11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New Link Road, Andheri West, Mumbai 400053
Tel. No.-022-66920678 Website: www.shah-construction.com
Email: scclindia@yahoo.co.in

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS OF SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

NOTICE is hereby given that an Extra Ordinary General Meeting of shareholders of Shah Construction Company Limited will be held on Friday, 04th June, 2021 at 11.00 A.M. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Extra Ordinary General Meeting which is being circulated for convening the Extra Ordinary General Meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereina

GRINDWELL NORTON LIMITED
Corporate Identity Number: L26593MH1950PLC008163
Registered Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai 400 059
Tel: +91 22 4021 2121; Fax: +91 22 4021 2102; Email: sharecmpt.gno@saint-gobain.com
Website: www.grindwellnorton.co.in

May 12, 2021

Dear Shareholder(s)

Sub : Transfer of Equity Shares held by you in the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ("the Rules"), all unclaimed dividends are required to be transferred by the Company to IEPF established by the Central Government, after the expiry of seven years from the date of transfer to unpaid dividend account. Details of such unclaimed dividends are regularly updated on the website of the Company. Further, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years or more shall also be transferred to the IEPF.

As per our records, the amount(s) of dividends mentioned in the enclosed letter are lying unclaimed against your name, you are requested to claim the same by returning the enclosed letter duly signed to TSR Darashaw Consultants Private Limited, Registrars and Share Transfer Agents of the Company on or before **August 12, 2021**. In case the dividends are not claimed by the said date, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by you which are due for transfer to IEPF without further notice, in accordance with the Rules.

You may further note that after the transfer of shares any corporate benefits arising out of your shareholding in the Company shall be credited in favour of IEPF and no claim shall lie against the Company in respect of the shares so transferred to IEPF.

In case the shares are held by you,

In physical form, new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.

In demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

Upon transfer of shares and unclaimed dividend to IEPF, you are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5, available on the website , www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company along with the requisite documents as mentioned in the Form IEPF-5.

In case you have any queries, please contact the Registrars and Transfer Agents of the Company, Ms. Mary George, TSR Darashaw Consultants Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel No. : 91 22 6656 8484, Fax No.: 91 22 6656 8494, Email Id: csg-unit@tcplindia.co.in

Thanking you,

Yours faithfully,
For **Grindwell Norton Limited**
Sd/-
K. Visweswaran
Company Secretary

Encl: As above.

To,
TSR DARASHAW CONSULTANTS PRIVATE LIMITED
(Unit : Grindwell Norton Limited)
 C-101, 1st Floor, 247 Park,
 Lal Bahadur Shastri Marg,
 Vikhroli (West), Mumbai 400 083

Dear Sir/ Madam,

Sub: Payment of unclaimed dividend
Account No./ Folio:

Kindly arrange for payment of unclaimed dividend as mentioned below on the basis of your letter dated May 12, 2021, I confirm that neither I have encashed the dividend warrant(s)/demand draft(s) sent to me earlier nor I have received any money in connection with the below mentioned dividend(s).

Dividend Warrant No.	Amount (Rs. P.)	Date of Payment	Last Date to Claim
		25-07-2014	12-08-2021
		07-08-2015	12-08-2021
		29-03-2016	12-08-2021
		28-07-2017	12-08-2021
		30-07-2018	12-08-2021
		29-07-2019	12-08-2021
		28-07-2020	12-08-2021

I am enclosing the following (please whichever is applicable)

- Copy of the Client master list featuring bank details registered against demat account.
- Original cancelled cheque leaf bearing the name of the first shareholder.
- Bank attested copy of first page of the Bank Passbook/Statement of Account in original and a cancelled cheque.

Further, I request you to register my new address as given below against the above folio and accordingly, I am enclosing self-attested documents, being the documentary evidence of Identity and Address:

- Self-Attested copy of PAN card
- Self-Attested copy of Passport/ Aadhar Card/ latest Utility Bill (should not be older than 3 months)

New Address*	
Email ID	
Mobile/Cell No.	

Place:

Date:

Signature of the First named Shareholder

* Shareholders holding shares in dematerialized form are requested to update their address directly with the respective Depository participant(s).

Note: Please return this Annexure duly filled-in and signed to TSR Darashaw Consultants Private Limited, Registrars and Transfer Agents of the Company on or before **August 12, 2021**.